Regd. Office: 42, Gopal Bhawan, 199, Princess Street, Mumbai - 400 002.

Phone: 2209 3908 • Fax: 022 - 22089133

E-mail: info@corporatementors.in • URL. www.corporatementors.in

CIN: L65990MH1984PLC033825

To, Date: 09.09.2025

The Manager,

Compliance Department

BSE Limited

Corporate Service Department

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai - 400 001.

CODE NO: BSE - 511632

CSE-025031

<u>Subject: Newspaper Advertisement regarding Notice of 41st Annual General Meeting</u>
("AGM") of the Company, Book Closure and E- voting information

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), Regulations 44 and 47 of the 14/2020. SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13,2020 and May 5, 2020 respectively issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular No. SEBI/HO/CFDICMDI/ CIR/P/2020/79 dated May 12, 2020, copies of the newspaper advertisement regarding Notice of 41st AGM of the Company scheduled to be held on Tuesday September 30, 2025 at Indo American Society, Kitab Mahal, 5 D, Sukhadwala Marg, Next to New Excelsior Theatre, Fort Mumbai 400001 Book Closure and E-voting information are enclosed herewith:

Sr No	Newspaper	Date of Advertisement
1	Nav Shakti	08 th September 2025
2	Free Press Journal	08 th September 2025

It is to take this intimation on record and acknowledge receipt of same.

Thanking you,

Regd. Office: 42, Gopal Bhawan, 199, Princess Street, Mumbai - 400 002.
Phone: 2209 3908 • Fax: 022 - 22089133

E-mail: info@corporatementors.in • URL. www.corporatementors.in
CIN: L65990MH1984PLC033825

Yours sincerely

For OLYMPIC MANAGEMENT & FINANCIAL SERVICES LIMITED

Prashant Vipani

Prashant Chandrakant Vipani

Company Secretary

Place: Mumbai

Encl:- As above



जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस याद्वारे कळविण्यात येते की, माझे अशील हे खालील नमूद मिळकती तिचे मालक म्हणजेच श्री. महेंद्र सिंग, अमर बहादूरसिंग ज्यांचा पत्ता येथे ६१३, ब्लॉक क्र. ४, बी.एम.सी. कॉलनी, मालवणी, मालाड पूर्व, खारोडी, मुंबई - ४०० ०९५ यांच्याकडून खरेदी करण्यास इच्छक आहेत.

कोणत्याही व्यक्ती/संस्थेला सदर विक्री व्यवहाराबाबत कोणताही आक्षेप, दावा, हितसंबंध, वाद असल्यास त्यांनी त्याचे/तिचे/त्यांचे आक्षेप/ दावे/ वाद यांचा तपशील त्यासंबंधी पुरक कागदोपत्री पुराव्यांसह सदर प्रसिद्धीच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांना लेखी स्वरूपात कळवावे. कसूर केल्यास, परिशिष्टीत मिळकतीच्या संदर्भात कोणत्याही त्रयस्थ पक्षाम कोणतेही टावे / आक्षेप् । वाट नाहीत असे समजन मार्च अशील वरील मालकांशी खरेटी व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर सदर मिळकतीबाबत कोणतेही दावे/ आक्षेप/ वाद ग्राह्म धरले

मिळकतीचे परिशिष्ट

मोकळा प्लॉट मोजमापित क्षेत्र ९ एकर्स २८ गुंठे येथे सीटीएस क्र. ६-ए, ६-बी, ७, सर्व्हे क्रमांक ५१, हिस्सा क्र. १(पी)२ भाग क्र. १ येथे मौजा मूलगाव महाकाली केञ्ज रोड, अंधेरी पूर्व, मुंबई -

मे. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन्स अँड डेव्हलपर्स त्यांचे प्रोप्रायटर बाल किशन मिश्रा यांच्यादारे

जगदीश एस. सिंग ॲडव्होकेट ॲण्ड नोटरी ५६/३०२, महावीर बिल्डिंग, जी. के. मार्ग, लोअर परळ (प), मुंबई - ४०० ०१३ मोबाईल:- ९२२४२६९९२६ ई-मेल: advocatejagdishsingh@gmail.com

IDFC FIRST

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि . .. आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित)

सीआयएनः एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२ नोंद. कार्यालयः केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेतपेट,

चेन्नई-६०००३१. दर.: +९१ ४४ ४५६४ ४००० । फॅक्स: +९१ ४४ ४५६४ ४०२२.

जोडपत्र IV [नियम ८ (१)] कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) चे** प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १८.०६.२०२५ रोजी मार्गणी सूचना जारी करून कर्जदार, सह-कर्जदार आणि हमीदार १. मे. आल्ट फार्म ॲग्रिकल्चर एलएलपी, २. शैलेंद्र सिंग केहार सिंग गोथरा, ३ वीणा जयराज जयराज यांस सूचनेतील नमूद म्हणजेच ०३.०६.२०२५ रोजीची रक्कम भारु 33.03.८६२.००/- (रुपये तेहतीस लाख त्र्याहत्तर हजार आठशे बासष्ट मात्र) ची परतफेड सद मागणी सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचन देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **कब्जा** त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये ह्या **०२ सप्टेंबर, २०२**९ रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणतार्ह व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयडीएफसी फर्स्ट** बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) यांस रक्कम भारु. ३३,७३,८६२.००/- (रुपये तेहत्तीस लाख त्र्याहत्तर हजार आठशे बासष्ट मात्र) आणि त्यावरील त्याजामाठी भागअधीन गहील

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

स्थावर मिळकतींचे वर्णन

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत आणि नोंदणी जिल्हा ठाणे. उप-नोंदणी जिल्हा कल्याणच्या अधिकारितेत, तालुका: कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र- ४२१३०१, गाव: वाडेघर येथे स्थित, सर्व्हे क्र. ६५/८, ७५/१, ७५/२ (भाग) धारक जिमनीवर बांधकामित 'पुण्योदया पार्क' अशा ओळखल्य जाणाऱ्या इमारतीचा टाईप 'ए' च्या विंग 'ए-३' मधील तळ मजल्यावर फ्लॅट क्र.: ००२, मोजमापित ६३० चौ. फू. (चटई क्षेत्र समाइष्टीत दरवाजा जांभ, कपाट आणि बाल्कनी क्षेत्र) चे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्धः पूर्वः इमारत, पश्चिमः अंतर्गत रस्ता, उत्तरः ए२ विंग, दक्षिणः पार्किंग क्षेत्र.

प्राधिकृत अधिकारी दिनांक : ०२–०९–२०२५ ठिकाण: महाराष्ट्र आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) कर्ज खाते क्र.: १००६७०८८०६५ आणि १००६७१४५६७२



KALPATARU LIMITED Registered Office: 91, Kalpataru Synergy, Opposite Grand Hyatt, Santacruz (E), Mumbai 400 055, India | CIN: L45200MH1988PLC050144

Website: www.kalpataru.com | E-mail: investor.cs@kalpataru.com | Tel: +91 22 3064 5000

NOTICE OF THE THIRTY-SEVENTH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY

NOTICE calling the Thirty-seventh Annual General Meeting ("AGM") of the Company scheduled to be held in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") on Monday, September 29, 2025 at 03:00 P.M. (IST), and the Standalone and Consolidated audited Financial Statements for the financial year ended on March 31, 2025 together with the reports of the Auditor and of the Board of Directors and other documents required to be attached thereto, have been sent on September 6, 2025, electronically, to the Members of the Company, Further, a letter providing details of web-link, where the Annual Report and the Notice of AGM for the financial year 2024-25 is available, is being sent to those Members whose email addresses are not registered with the Company/ Registrar and Transfer Agent/Depositories Participant(s)/ Depositories. The Notice of AGM and aforesaid documents are available on the Company's website at www.kalpataru.com and on the website of Stock Exchanges, that is, BSE Limited ("BSE") at www.bseindia.com, the National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com, and also on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the Members on the date of the AGM. Members desiring to inspect the said documents can send an e-mail to $\underline{\text{lnvestor.cs@kalpataru.com}}$ on or before Friday, September 19, 2025

Remote e-voting and e-voting at the AGM

The Company is providing to its Members, facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting"). The Company has engaged the services of NSDL as the agency to provide e-voting facility.

Information and instructions comprising manner of voting, including voting remotely by Members holding shares in dematerialised mode and for Members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM.

The remote e-voting facility will be available during the following period: Commencement of e-voting: 09:00 a.m. (IST) on Thursday, September 25, 2025 : 05:00 p.m. (IST) on Sunday, September 28, 2025 End of e-voting

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the aforesaid period.

Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting, will be eligible to exercise their right to vote during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM however they shall not be eligible to vote at the AGM.

Only a person, whose name appears in the Register of Members/Register of Beneficial Owners as on cut-off date that is, Monday, September 22, 2025, maintained by the Depositories shall be entitled to avail the facility of remote evoting or voting at the AGM.

In case of any guery pertaining to e-voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 or send a request at evoting@nsdl.com

Date: September 07, 2025 Place: Mumbai Company Company Secretary & Compliance Officer



ठिकाण : मुंबई

एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल कमर्शिअल बँक)

(सीआयएन: एल३६९११आरजे१९९६पीएलसी०११३८१)

परिशिष्ट IV [नियम ८ (१) पहा)] **कब्जा सूचना** (स्थावर मिळकतीकरिता) न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शिअल बँक)** चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिट इंटरेस्ट (ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सेमेंट) रूल्स, २००२ चा (नियम ३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत रु. ९,८७,५६६/- (रु. नऊ लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट मात्र) अशी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार <mark>मे. व्हीके पाटील डेअरी फार्मिंग (कर्जदार), सुदाम साहेबराव कदम (स</mark>ह-

नोंदणी कार्यालय: १९-ए, धुलेश्वर गार्डन, अजमेर रोड, जयपुर - ३०२००१

ण्यासाठी **दिनांक १९-जून-२५** रोजीस **रोजीची** मागणी सूचना निर्गमित केलेली आहे कर्जदार/सह-कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार/गहाणवटदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदरह् अधिनियमाचे कलम १३ च्या पोट-कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा ०३ सप्टेंबर, २०२५ रोजीस घेतला आहे.

कर्जदार), विक्रम सुदाम कदम (सह-कर्जदार), (कर्ज खाते क्र. एल९००१०६०१३१६१२१५२) यांन

अशेषत: कर्जदार/सह–कर्जदार/गहाणवटदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा १२-जून-२५ रोजीस रु. ९,८७,५६६/ - (रु. नऊ लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट मात्र) आणि संपूर्ण प्रदानापर्यंत त्यावरील व्याज आणि खर्च या रकमेकरिता **एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटे**ड (<mark>शेड्युल्ड कमर्शिअल बँक)</mark> च्या प्रभाराच्या अधीन राहील. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी ह्या सूचनेपासून ३० दिवसांच्या आत म्हणजेच उपलब्ध वेळेच्या संदर्भात

अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट–कलम (८) सहवाचता नियम ८(६) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतींचे वर्णन

गट क्र. ९१०, मुल्यांकन सूची उतारा क्र. २०७६, सुदाम यांचा प्लॉट, ग्रामपंचायत कुडाळ, जि.-जावळी, सातारा, महाराष्ट्र. मोजमापित ०.०४ हेक्टर येथे स्थित मिळकत, सुदाम साहेबराव कदम **यांच्या मालकीच्या** निवासी/व्यावसायिक मिळकत जिमन/इमारत/रचना आणि फिक्चर्स मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग

दिनांक : ०३/सप्टेंबर/२०२५ एय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

बैंक ऑफ इंडिया BOI

ज्याअर्थी.

सायन शाखा: २९ अंबा भवन, सायन सर्कल सायन मुंबई महाराष्ट्र ४०००२२

प्राधिकृत अधिकारी

दूर क्र. : ०२२–२४०७२२९५/२४०९२५५६ फॅक्स २४०७२८३९ ईमेल: Sion.MumbaiNorth@bankofindia.co.in

कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडियाचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रेकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक <mark>२३-०६-२०२५</mark> रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार **श्री.** जयेश संजय दाणी, २. श्री. संजय आत्माराम दाणी आणि ३. श्रीम. सोनल संजय दाणीयांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच **रु. १,१२,३५,३५४.८०/– (रुपये एक कोटी बारा लाख पस्तीस हजार तीनशे चोपन्न आणि ऐंशी पैसे मात्र)** ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० देवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सचन देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या **मिळकतीचा सांकेतिक कब्जा** यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्यरीटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये **०६ सप्टेंबर. २०२**५ रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही त्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ इंडिया** (संस्थेचे नाव) यांस रु. १,१२,३५,३५४.८०/- (रुपये एक कोटी बारा लाख पस्तीस हजार **तीनशे चोपन्न आणि ऐंशी पैसे मात्र)** आणि त्यावरील व्याज साठी प्रभाराच्या अधीन राहील.

तारण मालमत्तेच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुर्दीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते.

स्थावर मिळकतीचे वर्णन :

फ्लॅट क्र. ६२२, ६वा मजला, दर्शन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., ९०फूट रोड, साने गुरूजी नगर, मुलुंड पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००८१ येथे स्थित.

ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी देनांक : ०६-०९-२०२५

Inventure

इन्व्हेंचर ग्रोथ आणि सिक्युरिटीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : विराज टॉवर, दुसरा मजला, पश्चिम द्रुतगती महामार्ग अंधेरी (पूर्व),

मुंबई: ४००६९: सीआयएन : एल६५९९०एमएच १९९५पीएलसी०८९८३८

दूरध्वनी. ९१-२२-७११४ ८५००, फॅक्स क्रमांक ९१-२२-७११४ ८५११.

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम"), रिमोट ई-व्होटिंग

सुविधा आणि कट-ऑफ तारीखेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की, इन्व्हेंचर ग्रोथ अँड सिक्युरिटीज लिमिटेड

'कंपनी'') च्या भागधारकांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २९ सप्टेंबर

२०२५ रोजी स. ११:३० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') / इतर ऑडिओ

व्हिज्युअल माध्यमे (''ओएव्हीएम'') द्वारे, ३०व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') ०८ एप्रिल २०२०, १३, एप्रिल २०२०, ०५

मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ०८ डिसेंबर २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ०५) मे

२०२२, २८ डिसेंबर , २०२२, २५ सप्टेंबर, २०२३ आणि नवीनतम १९ सप्टेंबर, २०२४

रोजी परिपत्रकाद्वारे आणि अशी इतर संबंधित परिपत्रके वेळोवेळी जारी केलेली (एकत्रितपणे

एमसीए परिपत्रक'' म्हणून संदर्भित) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया

''सेबी'') यांनी दिनांक १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१, १३ मे २०२२, ०५

जानेवारी २०२३, ०७ ऑक्टोबर, २०२३, ०३ ऑक्टोबर, २०२४ आणि नवीनतम ११

नोव्हेंबर, २०२४ जारी केलेल्या परिपत्रक (एकत्रितपणे ''सेबी परिपत्रक'' म्हणून संदर्भित

वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम"/ "सभा") व्हिडिओ कॉन्फरन्सिंग

व्हीसी´´)/ इतर आडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वारे (ओएव्हीएम) द्वारे सामाईक ठिकाण

प्तदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय (ज्याला ''शेअरहोल्डर'' असेही संबोधले जाते)

दि. १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१, १३ मे २०२२, ०५ जानेवारी, २०२३, ०७

ऑक्टोबर, २०२३ आणि नवीनतम परिपत्रक ०३ ऑक्टोबर, २०२४ चे सेबी परिपत्रक

आणि वरील परिपत्रकाचे पालन करून, कंपनीने ५ सप्टेंबर २०२५, रोजी ईमेलद्वारे आर्थिक

वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अहवालासह एजीएमची सचना सर्व भागधारकांना ज्यांचे

ईमेल पत्ते ०३ सप्टेंबर, २०२५ पर्यंत कंपनी / डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत,

यांना पाठवली आहे. भागधारकांनी नोंद घ्यावी की वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना,

दूरस्थ ई-मतदान आणि एजीएममध्ये सहभागासाठी सूचना व्हीसी/ओएव्हीएम द्वारे

कंपनीच्या वेबसाइट <u>www.inventuregrowth.com</u> वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या

वेबसाइट्स म्हणजे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर देखील

उपलब्ध करून दिले आहेत. कलम १०८ आणि इतर लागू तरतुदी कंपनी कायदा, २०१३,

हवाचता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २०, सिक्युरिटीज

अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता)

वेळोवेळी सुधारित केलेले विनियम, २०१५ च्या विनियम ४४ आणि इन्स्टिट्यूट ऑफ

कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड ऑन जनरल मीटिंग्ज

''एसएस-२''), ला अनुसरून कंपनीला तिच्या सर्व सदस्यांना एमयुएफजी इनटाइम

इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) मद्वारे

प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली प्लॅटफॉर्मद्वारे (रिमोट ई-व्होटिंग) एजीएमच्या

सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देण्यासाठी रिमोट

१. मतदानासाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख २३ सप्टेंबर

२. ज्या व्यक्तींची नावे सभासद/ लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये कट-ऑफ

३. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएमची सूचना पाठवल्यानंतर

तारखेनुसार नोंदवली गेली आहेत त्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा वापर करून किंवा

कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेनुसार, २३ सप्टेंबर २०२५ पर्यंत शेअर्स

धारण करते, ती_enotices@in.mpms.mufg.com वर विनंती पाठवून लॉगिन

आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर असा भागधारक रिमोट ई-

व्होटिंगसाठी एलआयआयपीएल मध्ये आधीच नोंदणीकृत असेल, तर विद्यमान

नंतर अक्षम केले जाईल. आणि एकदा ठरावावर एखाद्या सदस्याने मत दिले की,

एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार नाही.

४. रिमोट ई-व्होटिंग २५ सप्टेंबर २०२५, स. ०९.०० ते २८ सप्टेंबर २०२५, संध्या

वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ शकतो.

त्याला/तिला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे.

एजीएममध्ये मतदान करण्याचा अधिकार असेल:

सर्व सभासदांना कळविण्यात येते की:

२०२५ आहे:

केल्यानुसार कामकाज करण्यासाठी होणार आहे.

आयोजित करण्यास परवानगी दिली.

ईमेल: investorgrievancies@inventuregrowth.com, वेबसाइट: www.inventuregro

The spirit of Mumbai is now 97 years old!



www.freepressjournal.in

गोंदणीकृत कार्यालय: ४२, गोपाल भवन, ३ रा मजला, १९९, प्रिन्सेस स्ट्रीट, मुंबई ४०० ००२ सीआयएन: यु६५९९०एमएच१९८४पीएलसी०३३८२५

orporatementors.in, वेबसाईट: www.corp दूरध्वनी क्र.: ०२२-२२े९९३०८

मूचना देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांच्या आर्थिक वर्ष २०२४-२०२५ साठीचे वार्षिक

आर्थिक वर्ष २०२४-२०२५ साठीचा वार्षिक अहवाल, ज्यामध्ये सभेची सूचना समाविष्ट आहे, तो सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविण्यात आलेला आहे तसेच ज्यांनी आपला ई-मेल पत्ता डिपॉझिटरीज/कंपनीकडे नोंदवला आहे त्यांना तो ई-मेलद्वारे पाठविण्यात आलेला

कंपनी तिच्या सदस्यांना बैठकीत मंजूर होणाऱ्या प्रस्तावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (ई-व्होटिंग) नतदानाचा अधिकार वापरण्याची सुविधा देत आहे. सदस्य मतपत्रिकेद्वारे देखील मतदान करू शकतात ज्यांना ई-व्होटिंगची सुर्विधा उपलब्ध नाही अशा सदस्यांच्या फायद्यासाठी कंपनी मतपत्रिकेची सुविधा देखील देत आहे. कंपनीने ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी एजन्सी

ई-व्होटिंग सुविधा २७ सप्टेंबर २०२५ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि २९ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) समाप्त होईल. वरील दिनांक व वेळेनंतर ई-

व्होटिंगला परवानगी दिली जाणार नाही. ज्या व्यक्तीचे नाव सदस्य नोंदवहीत / लाभधारक नोंदवहीत कट-ऑफ दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी नोंदलेले असेल त्यांनाच ई-व्होटिंग/सभेत मतदान करण्याचा अधिकार राहील.

दिनांकानुसार सदस्य बनते, तिला यूजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी helpdesk.evoting@cdslindia.com किंवा e-voting@cdsl.co.in वर विनंती करावी नागेल. तथापि, जर एखादी व्यक्ती यापूर्वीच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडमध्ये नोंदणीकृत असेल तर विद्यमान यूजर आयडी व पासवर्ड वापरून मतदान करू शकते.

ज्या सभासदांनी आपले मत ई-व्होटिंगद्वारे नोंदवले आहे ते सभेला उपस्थित राह् शकतात, परंतु

रेकॉर्ड डेट आणि बुक क्लोजर

सदस्य नोंदवही व शेअर ट्रान्स्फर पुस्तके २३ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस

दिनांक: ०६.०९.२०२५

संपूर्णवेळ संचालक

विले पार्ले (पूर्व), मुंबई - ४०००५७. सीआयएनः एल३२१००एमएच१९८१पीएलसी०२५३४६ दू. +९१ २२ ४२८७ ७८०० फॅक्सः +९१ २२ ४२८७ ७८९० ईमेलः cosec@sunteckindia.com वेबसाईटः www.sunteckindia.com

४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, अभिलेख तारीख

सूचना याद्वारे देण्यात येते की सनटेक रिॲल्टी लिमिटेड ('कंपनी') ची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') ही एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय एजीएमला बोलविण्याच्या सूचनेत नमुद कलेले कमकाज करण्यासाठी व्हिडिओ

ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मानण्यात येईल.

सुविधा पुरविणारी एजन्सी. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमला हजर आणि सहभागी होऊ शकतात आणि त्यांना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत गणपुर्ती ठरविण्यासाठी

अधिनियमच्या च्या कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ च्या नियम २०, इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटिंग्ज ('एसएस-२') आणि सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ४४ नुसार ला अनुसरुन कंपनीने एजीएममध्ये प्रस्तावित ठरावावर दूरस्थ ई-मतदान आणि एजीएममध्ये ई-मतदानामार्फत इलेक्ट्रॉनिकली मतदानाचा त्यांचा हक्क वापरण्याची सुविधा पुरवली आहे. दूरस्थ ई-मतदान आणि

दूरस्थ ई-मतदानाला गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५ रोजी स. ०९.०० वा. (भाप्रवे) सुरुवार होईल आणि सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ०५.०० वा. (भाप्रवे) ला संपेल. दूरस्थ ई-मतदान मॉड्युल त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल द्वारे निष्क्रिय करण्यात

हक्कदार राहतील

समजणे आवश्यक आहे.

मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. ई-मतदानाकरिता तपशिलवार प्रक्रिया/ माहिती एजीएमच्या सूचनेत समाविष्ट आहे. ज्या सभासदाने दरस्थ ई-मतदानामार्फत मतदान केलेले आहे ते एजीएममध्ये हजर राहण्यासाठी पात्र राहतील परंतु एजीएममध्ये पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी पात्र नाहित. ई-मतदानाची सुविधा एजीएमच्या दरम्यान सुध्दा उपलब्ध करण्यात येईल आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले नाही आणि तसे करण्यापासून प्रतिबंधित नाहीत ते एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ई-मतदान प्रणालीमार्फत मतदान करण्यासाठी पात्र राहतील.

११) कंपनीने एजीएम मध्ये मंजूर झाल्यास लाभांश देण्यास सभासदांची पात्रता निश्चित

१२) कोणत्याही चौकशीसाठी तुम्ही सभासदांसाठी असलेल्या फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन्स

विशेषत: एजीएममध्ये सहभागी होण्याची माहीती, दुरस्थ ई-मतदान किंवा एजीएम मध्ये ई-मतदानामार्फत मतदान करण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत

> सनटेक रिॲल्टी लिमिटेड साठी सही/-रचना हिंगाराजीया

कंपनी सचिव

. प्तर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी द. ४:१५ वा. प्रत्यक्षरित्या इंडो अमेरिकन सोसायटी, किताब महाल, ५ डी, सुखदवाला मार्ग, न्यू एक्सेलसियर थिएटरच्या

तसेच कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सर्व कामकाजाच्या दिवशी, व्यवसायाच्या वेळेत

समाविष्ट) वार्षिक बंदसाठी बंद राहतील व रेकॉर्ड डेट १९ सप्टेंबर २०२५ असेल. संचालक मंडळाच्या आदेशाने

ऑलिम्पिक मॅनेजमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड करिता

ठिकाण: मुंबई

ग्लोबल पेट इंडस्ट्रीज लिमिटेड

(पूर्वी ग्लोबल पेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) सीआयएन:एल२९२५३एमएच२०१३पीएलसी२४६४०२ नोंदणीकृत पत्ता: युनिट १०८ आणि १०९, करिश्मा इंडस्ट्रियल, इस्टेट, धूमल नगर, वालीव, वसई, पालघर ४०१२०८;

ईमेल: bipin_n07@hotmail.com; वेबसाइट: www.globalpetind.com १२ वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान माहिती आणि पुस्तक बंद करणे

मंगळवार, ०२ सप्टेंबर, २०२५ रोजी प्रकाशित झालेल्या आमच्या वृत्तपत्रातील सूचनेनुसार, **सूचना** देण्यात येत आहे की ग्लोबल पेट इंडस्ट्रीज लिमिटेड (पूर्वी ग्लोबल पेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड म्हणू-ओळखले जाणारे) ('कंपनी') च्या सदस्यांची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा **('एजीएम/सभा**' सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी १२:०० (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/ इत ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे ('ओव्हीएएम') द्वारे आयोजित केली जाईल, कंपनी कायदा, २०१३ 'अधिनियम') आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या लागू तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्र अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स'), परिपत्रक क्रमांव १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक एप्रिल) यांच्याशी संबंधित तरतुर्दीचे पालन करून, एजीएम सुचनेमध्ये नमुद केल्याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी. कॉर्पोरेट व्यवहा मंत्रालयाने जारी केलेले १३, २०२०, त्यानंतर ५ मे २०२० रोजीचे परिपत्रक क्रमांक २०/२०२०, १३ जानेवारी २०२१ रोजीचे परिपत्रक क्रमांक ०२/२०२१, १४ डिसेंबर २०२१ रोजीचे परिपत्रक क्रमांव २१/२०२१, ५ मे २०२२ रोजीचे परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ आणि २८ डिसेंबर २०२२ रोजीचे परिपत्रक क्रमांक १०/२०२२ (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रक' म्हणून ओळखले जाते), आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने त्यांच्या १२ मे, २०२० दिनांकीत परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, १५ जानेवारी २०२१ दिनांकीत सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११. १३ मे. २०२२ दिनांकीत सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२, दिनांक १३ मे २०२२ आणि ०५ जानेवारी, २०२३ दिनांकीत सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक प जानेवारी २०२३ (एकत्रितपणे '' परिपत्रके'' म्हणून संदर्भित) आणि वेळोवेळी जारी केलेले इतर सर्व संबंधित परिपत्रके आणि वेळोवेळी जारी केलेले इतर सर्व संबंधित परिपत्रके, एका सामान्य ठिकाणं

सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, घेण्यात येणार आहे एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रकांनसार कंपनीचा वार्षिक अहवाल. ज्यामध्ये ३१ मार्च २०२५ रोजी . संपलेल्या आर्थिक वर्षाचा वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (''वार्षिक अहवाल'') समाविष्ट आहे, फक्त त्या सर्व सदस्यांना इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवण्यात आला ज्यांचे ईमेल आयडी कंपनी किंवा तिच्य रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट किंवा डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत आहेत आणि ते शुक्रवार, ०५ सप्टेंबर २०२५ रोजी पूर्ण झाले आहे. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये सामील होउ शकतात आणि सहभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सामील होण्याच्या सचना आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंग सिस्टमद्वारे रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदानात किंवा मतदान करण्यासाठी सहभागी होण्याची पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये दिली आहे. कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्यासाठ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे सहभागी होणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल. वार्षिक अहवाल कंपनीच्या :https://globalpetind.com/annual-reports या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच लिमिटेडच्या वेबसाइटवर www.nseindia.com आणि नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या वेबसाइटवर :https://www.evoting.nsdl.com (ई-

ज्या सदस्यांनी प्रत्यक्ष शेअर्स धारण केले आहेत आणि/किंवा ज्यांनी कंपनी/तिचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफ एजंट/डिपॉझिटरीज यांच्याकडे त्यांचा ईमेल पत्ता नोंटणीकत/अपडेट केलेला नाही आणि/किंवा ज्यांनी सचना पाठवल्यानंतर शेअर्स घेतले आहेत आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच २२ सप्टेंबर २०२५ रोजी ्र शेअर्स धारण केले आहेत ते कंपनी/स्टॉक एक्सचेंज/एनडीएसएलच्या वोबसाइटवरून वार्षिक अहवाल आणि/किंवा ई-व्होटिंगसह व्हीसी/ओएव्हीएम सुविधेदारे वार्षिक सर्वसाधारण सभेत सामील होण्यासाट लॉगिन तपशील स्कॅन केलेल्या प्रती पाठवून मिळवू शकतात: ए) फोलिओ नंबर/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी, सदस्याचे नाव आणि पत्ता नमूद करणाऱ्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची प्रत; बी) पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत: आणि सी) सदस्याच्या पत्त्याच्या पराव्याची स्व-साक्षांकित प्रत (उदा आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) cs@globalpetind.com आणि

व्होटिंग सुविधा प्रदान करणारी एजन्सी) वर देखील उपलब्ध आहे.

nvestor@bigshareonline.com या ईमेल पत्त्यावर. याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुदी आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या नियम ४४ नुसार कंपनी सदस्यांना सदर बैठक बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे (''ई–व्होटिंग'). कंपनीने वार्षिक सर्वसाधाण सभेत रिमोट ई-व्होटिंग / ई-व्होटिंगची सविधा प्रदान करण्यासाठी एनएसडीएलच्या सेवांचा लाभ घेतला आहे. ज्य सदस्यांचे नाव कट-ऑफ तारखेला सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदवले गेले आहे त्यांनाच रिमोट ई-व्होटिंग तसेच बैठकीत ई-व्होटिंगची सुविध मिळ शकेल. सदस्यांचे मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेला म्हणजेच २२ सप्टेंबर २०२५ रोजी

कंपनीच्या पेड अप इक्रिटी कॅपिटलमधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. रिमोट ई-व्होटिंग २५ सप्टेंबर २०२५ रोजी स. ९:०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि २८ सप्टेंबर २०२ रोजी सायंकाळी ५:०० वाजता (भाप्रवे) संपेल. या कालावधीत, कंपनीचे शेअरहोल्डर्स, ज्यांचे शेअर्स भौतिक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात आहेत, ते त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करू शकतात त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल बंद करेल. ई-व्होटिंगची सुविध एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही आणि अन्यथा त्यांना तसे करण्यास मनाई नाही तेच एजीएममध्ये मतदान करू शकतील. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा अधिकार वापरल्यानंतरही सदस्य सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकतो परंतु त्यांना बैठकीत पुन्हा ई-व्होटिंग करण्याची परवानगी दिली

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स खरेदी करणारी आणि कंपनीची सदस्य बनणारी आणि अंतिम तारखेला शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते आणि एनएसडीएल वेबसाइटवरील मतदान सूचन देखील पाह शकते. तथापि, जर तो/ती रिमोट ई-व्होटिंगसाठी मध्ये आधीच नोंदणीकृत असेल तर तो/र्त मतदान करण्यासाठी किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद केलेल्या प्रक्रियेचे पालन करण्यासाठी त्याचा/तिचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकते. शिवाय, अंतिम तारखेला कंपनीचा सदस्य नसलेली आणि ही सूचना प्राप्त झालेली कोणतीही व्यक्ती, माहितीच्या उद्देशानेच ती हाताळेल.

जाणार नाही

ठिकाण : पालघर

एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सहभागी होण्यासाठी आणि एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यासाठी सविस्तर सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आल्या आहेत. सदस्यांन ते काळजीपर्वक तपासाने अशी विनंती आहे. ज्या सदस्यांना एजीएमपर्वी किंवा दरम्यान ई-व्होटिंग सविधा आणि/किंवा व्हीसी/ओएव्हीएम सुविधेबाबत मदतीची आवश्यकता आहे आणि/किंवा त्यांच्या कार्ह तक्रारी आहेत, ते SanjeevY@nsdl.com/ apeksha.gojamgunde@nsdl.com, असिस्टंट मॅनेजर, (एनएसडीएल) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ३०१,३रा मजला, नमन चेंबर्स, जी ब्लॉक प्लॉट नंबर- सी-३२, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५१ व evoting@nsdl.com वर कॉल करू शकतात किंवा ०२२ - ४८८६ ७००० वर कॉल करू शकतात किंवा cs@globalpetind.com वर ईमेल करू शकतात.

सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके २३ सप्टेंबर, २०२५ ते २९ सप्टेंबर, २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बंद राहतील. ग्लोबल पेट इंडस्टीज लिमिटे (पूर्वी ग्लोबल पेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे

याद्वारे **सूचना** देण्यात येते की कायद्याच्या कलम ९१ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार, कंपनीचे

HARIYANA SHIP BREAKERS LTD

नोंदणीकृत कार्यालय: १५६, मेकर चेंबर्स VI, २२०, जमनालाल बजाज मार्ग, निरमन पॉइंट, मुंबई- ४०० ०२१. दूरध्वनी - ०२२ - २२०४३२११ फॅक्स - २२०४३२१५ ई-मेल: secretarial.hariyana@gmail.com सीआयएन - एल६११००एमएच१९८१पीएलसी०२४७७४ वेबसाइट: www.hariyanagroup.com आयएसओ प्रमाणित (१४००१:२००४/ ९००१:२००८/ ३००००:२००९)

४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-मतदान माहिती मुचना याद्वारे देण्यात येते की, एजीएमच्या सुचनेत नमुद केल्याप्रमाणे, कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी")/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यम ("ओएव्हीएम") द्वारे

निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') ने त्यांच्या ८ एप्रिल, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. १७/२०२०, ५ मे, २०२० दिनांकित प्तर्क्युलर क्र. २०/२०२०, १३ जानेवारी, २०२१ दिनांकित सर्क्युलर क्र. ०२/२०२१, ५ मे, २०२२ दिनांकित सर्क्यलर क्र. २ /२०२२, २८ डिसेंबर, २०२२ दिनांकित सर्क्यलर क्र. १०/२०२२, २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकित ०९/२०२३ आणि १९ सप्टेंबर, २०२४ दिनांकित प्तर्क्युलर क्र. ०९/२०२४ (ह्यानंतर एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सेबी ने जारी केलेल्या १२ मे, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७९, १३ मे, २०२२ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी २/सीआयआर/पी/२०२२/६२, ५ जानेवारी, २०२३ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी २/पी/सीआयआर/२०२३/४, ७ ऑक्टोबर, २०२३ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी २/पी/सीआयआर/२०२३/१६७ आणि ३ ऑक्टोबर, २०२४ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ (ह्यानंतर एकत्रित उल्लेख ''सेबी सर्क्युलर्स'') द्वारा एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') आयोजित करण्याची परवानगी दिली. कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'')च्या तरतुदी, सेबी (लिस्टिींग ऑब्लिगेशन्स अँड डेस्क्लोजर रिकावायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ ('' सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स''), एमसीए

वरील नमूद एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सच्या अनुपालनात वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता वार्षिक अहवाल आणि सभेच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती कंपनी/डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदणीकृत असणाऱ्या ई-मेल पत्त्यावर सर्व मभासदांना ईमेलदारे पाठविण्यात आल्या आहेत. ज्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकत नाहीत अशा भागधारकांना वि.व. २०२४-२५ करिता वार्षिक अहवाल मिळवण्यासाठी वेबलिंक समाविष्टित पत्र पाठवले आहे. सदर दस्तावेज कंपनीचे संकेतस्थळ www.hariyanagroup.com, एनएसडीएलचे संकेतस्थळ www.nsdl.co.in स्टॉक

तसेच एजीएम दरम्यान ई-मतदान सुविधा पुरवित आहे. (एजीएमपूर्वी) रिमोट ई-मतदान तसेच ई-मतदान पद्धती वापरून सभासदांद्वारे मत देण्याची सुविधा एनएसडीएलद्वारे पुरविण्यात येत

रिमोट ई-मतदान शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) पासून सुरू होईल आणि सोमवार २९ सप्टेंबर २०२५ रोजी संध्या. ५.०० वा.(भाप्रवे) पर्यंत संपेल. रिमोट ई-मतदान सदर तारीख आणि वेळेनंतर संमत असणार नाही. सदर कालावधीदरम्यान, प्रत्यक्ष स्वरूप वा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेले सभासद (कट - ऑफ तारीख) नंगळवार २३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांचे मत रिमोट ई–मतदानादवारे देऊ शकतात. र्जीएमदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीद्वारे सुविधा सभासदांना पुरविण्यात आली आहे आणि एजीएममध्ये सभासदांना सहभागी होता येईल. ज्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचे मत आधीच दिलेले नाही, ते एजीएमदरम्यान त्यांचे मत देण्याचा हक्क वापरण्यात पात्र आहेत. रिमोट ई-मतदानाद्वारे एजीएमपूर्वी ज्या सभासदांनी त्यांचे मत दिले आहे, ते एजीएममध्ये उपस्थित राहून सहभागी होण्यास पात्र आहेत परंतु, एजीएमदरम्यान त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील. –मतदान सुविधा लिंक <u>evoting@nsdl.co.in</u> येथे उपलब्ध असेल आणि एजीएमपूर्वी रिमोट ई-मतदानाकरिता तपशिलवार प्रक्रिया आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये

सहभागी होण्यासाठी सूचनेसाठी टीपांमध्ये पुरविण्यात आले आहे. कट-ऑफ तारीख, म्हणजेच २३ सप्टेंबर, २०२५ रोजी शेअर्स धारण केल्यास आणि एजीएम सूचनेच्या पश्चात कंपनीचे सभासद झाल्यास आणि कोणतीही व्यक्ती कंपनीचे शेअर्स संपादित करत असल्यास, <u>evoting@nsdl.co.in</u> यांना ई-मेल पाठवून लॉगिन आयडी आणि गसवर्ड प्राप्त करता येईल. तथापि, अशा भागधारकांनी रिमोट ई-मतदानाकरिता रनएसडीएलसह आधीच नोंदणी केली असल्यास, अस्तित्वातील युजर आयडी आणि पासवर्ड तुमचे मत देण्याकरिता वापरता येईल. सभासदांना एजीएम येथे रिमोट ई-मतदान आणि ई-मतदान, व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थितीकरिता सूचना विशेषतः आणि ४४ व्या

> हरियाणा शिप-ब्रेकर्स लिमिटेडकरिता सही/-

तारीख : ६ सप्टेंबर २०२५

कांजी बचुभाई रिटा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

५.०० (दोन्ही दिवसांसह) या चार दिवसांच्या कालावधीसाठी खुले राहील. 🗤 २८ सप्टेंबर, २०२५ रोजी संध्या. ०५:०० नंतर ई-मतदानाला परवानगी नसेल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एलआयआयपीएल द्वारे २८ सप्टेंबर २०२५ रोजी संध्या. ०५:०

६. केवळ ते सदस्य/भागधारक, जे एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे उपस्थित राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मत दिलेले नाहीत, तेच एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे

८. कंपनीने ई-मतदान प्रक्रियेची छाननी करण्यासाठी आणि एजीएममधील मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक रीतीने करण्यासाठी श्री. धर्मेश झवेरी, व्यावसायीक कंपनी सचिव, मुंबई यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. प्तदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राह् शकतील किंवा र्लआयआयपीएल द्वारे देण्यात आलेल्या <u>https://instameet.linkintime.co.in</u> वर

दिलेले लाइव्ह वेबकास्ट पाहू शकतील. एजीएम दरम्यान ई-व्होटिंग /रिमोट ई-व्होटिंग

बाबत सदस्यांना काही शंका असल्यास, ते <u>enotices@in.mpms.mufg.com</u> किंवा

+९१ (०२२)४९१८६००० वर संपर्क करू शकतात. इन्व्हेंचर ग्रोथ अँड सिक्युरिटीज लिमिटेड साठी

ठिकाणः मुंबई दिनांकः ६ सप्टेंबर, २०२५

ऑलिम्पिक मॅनेजमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लि.

एजीएमची सूचना वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-व्होटिंग

बाजूला, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे होणार आहे.

सद्र वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर www.corporatementors.in उपलब्ध आहे तपासणीसाठीही उपलब्ध असेल

म्हणून सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडची सेवा घेतली आहे. ई-व्होटिंगसंदर्भातील यूजर आयडी व पासवर्ड असलेला अन्य बाबींसह, तसेच सभेची सूचना, सदस्यांना कळविण्यात आलेली असून ई-व्होटिंगसाठीची पद्धत व माहिती त्यात समाविष्ट आहे

कोणतीही व्यक्ती जी सभेची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेते व कट-ऑफ

त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. सभेत मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सोयही उपलब्ध

सनटेक रिॲल्टी लिमिटेड ५वा मजला, सनटेक सेंटर, ३७-४०, सुभाष रोड,

आणि ई-मतदानाची माहिती

कॉन्फरसिंग ('व्हीसी')/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हिएम') मार्फत मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ५.०० वा. घेण्याचे नियोजित आहे. सभेचे कंपनी अधिनियम २०१३ ('अधिनियम') आणि त्या अंतर्गत केलेले नियम आणि सिक्यरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स') सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे (एमसीए) जारी जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल,

२०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, आणि ह्या संदर्भात जारी केलेली त्यानंतरची परिपत्रके. ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ असे अलिकडचे सर्क्युलर आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/ सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ आणि सेबी/एचओ/सीएफडी/ पीओडी-२/पी/ सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोबर, २०२४ (एकत्रित 'सर्क्युलर्स') च्या प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनात एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता वार्षिक अहँवाल हा कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट ('आरटीए')/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना शनिवार, ०६ सप्टेंबर, २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिकली पाठविण्यात आला आहे ३. सेबी लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ३६(१)(बी) नुसार, ज्या सभासदांचे ई-मेल

आयडी कंपनी/आरटीए/डीपीमध्ये नोंदणीकृत नाहीत त्यांना वेबलिंक आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अहवाल मिळविण्याचा अचुक मार्ग प्रदान करणारे पत्र पाठवण्यात आले आहे. एजीएम ची सचना आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.sunteckindia.com वर, कंपनीचे सिक्युरिटीज सचीबध्द असलेल्या बीएसई लिमिटेडची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एस्क्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट म्हणजेच www.nsein dia.com वर आणि दूरस्थ ई-मतदान सुविधा पुरविण्यासाठी जोडली गेलेली एजन्सी अशा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड ('एनएसडीएल') ची वेबसाईट म्हणजेच www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे, कंपनी द्वारे नियक्क दूरस्थ ई-मतदान

मोजण्यात येईल.

एजीएममध्ये ई-मतदानाची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा घेण्यासाठी सभासदांची पात्रता ठरविण्यासाठी कटऑफ तारीख आहे मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५. ज्या व्यक्तींची नावे कटऑफ तारखेस डिपॉझिटरीज कडे असलेले लाभकारी मालकांची सूची किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दूरस्थ ई-मतदान सुविधा घेण्यासाठी/एजीएम दरम्यान मतदान करण्यासाठी

कोणीही व्यक्ती जी कटऑफ तारखेस सभासद नाही त्यांनी सदर सूचना फक्त माहितीसाठी

कोणाही व्यक्तीने कंपनीने एजीएमची सूचना ईमेलने पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केलेले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत, परंतु कटऑफ तारीख मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५ रोजीस किंवा पूर्वी शेअर्स धारण केलेले आहेत ते evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवुन युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करु शकते. युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

१०) सभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदानात त्याला/तिला त्यानंतर बदल किंवा पुन्हा

करण्यासाठी मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५ ही अभिलेख तारीख निश्चित केली आहे.

(एफएक्युज) चा संदर्भ घेवु शकता आणि सभासदासाठी ई-मतदान युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा +९१ २२ ४८८६ ७००० येथे एनएसडीएलच्या अधिकारी श्रीम. वीणा सुवर्णा, मॅनेजर यांना संपर्क करू शकता १३) सभासदांना एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या सर्व टीपा मांडलेल्या सर्व टीपा आणि

तारीख : सप्टेंबर ०८, २०२५ दिनांक : ०८ सप्टेंबर, २०२५ बिपिन नानुभाई पांचाव डीआयएन :००१२०९९६

By order of the Board of Directors

Abhishek Thareia

हरयाणा शीप ब्रेकर्स लिमिटेडची वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') मंगळवार. ३० प्रप्टेंबर, २०२५ रोजी स. ०९.०० वा. भाप्रवे घेण्यात येणार आहे.

सर्क्युलस आणि सेबी सर्क्युलर्सच्या अनुपालनांत कंपनीची ४४ वी एजीएम सोमवार ३० प्रप्टेबंर, २०२४ रोजी भाप्रवे स. ९.०० वा. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होणार आहे.

एक्स्चेंजचे संकेतस्थळ अर्थात बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सप्रमाणे, कोणत्याही सभासदांना वार्षिक अहवाल आणि एजीएमच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती पाठविण्यात येणार नाही. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्य नियमावली ४४ आणि सुधारित केल्याप्रमाणे, कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नेयमावली, २०१४ च्या नियम २० आणि अधिनियमाच्या कलम १०८ नुसार, कंपनी एजीएम येथे करण्यात येणाऱ्या कामकाजासंदर्भात त्यांच्या सभासदांना रिमोट ई-मतदान (एजीएमपूर्वी)

एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व टीपा काळजीपूर्वक वाचण्याची सभासदांना विनंती आहे. ई-मतदानासंदर्भात, सभासदांनी फ्रिकेन्टली आस्क्ड केशन्स ("एफएक्यूज") आणि डाऊनलोड

सेक्शन अन्वये सभासदांकरिता ई-मतदान मॅन्युअल <u>www.evoting.nsdl.com</u> याचा संदर्भ

घ्यावा अथवा टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क साधावा

वा श्री. राहुल राजभर यांना evoting@nsdl.co.in येथे विनंती करावी.

राकेश रेनीवाल व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००२९३३२

GARNET CONSTRUCTION LIMITED

CIN: L45200MH1992PLC069044 Regd. Office: 501/531, Laxmi Mall, Laxmi Industrial Estate, New trial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400053

NOTICE OF THE 33rd ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of Garnet Constructio imited will be held Tuesday, the 30th September, 2025, at 10.00 a.m. through Video Conference (VC) I Other Audio Visual Means (OAVM), to transact the business as set out i the notice convening the AGM in accordance with General Circular Nos. 14/2020 and 17/2

dated 08th April, 2020 and 13th April, 2020 respectively, read with circular Nos. 20/202 and 09/2023 dated 05th May, 2020 and 25th September, 2023 respectively, issued b Ministry of Corporate Affairs ('MCA') and Circulars SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/7 and SEBI/HO/CED/CMD2/CIB/P/2021/11 dated 12th May 2020 and 15th January, 202 respectively read with SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/ CIR/2023/167 dated 07th Octobe 2023, issued by the Securities and Exchange Board of India ("the said Circulars" Accordingly, the facility for appointment of proxy and attending the said AGM in person will not be available, Members attending the meeting through VC/OACM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Th annual report for financial year 2024-25 including the Notice of AGM has been sent electronically only on 6th September, 2025 to those members whose email IDs are egistered with the Depository Participants(s), Share Transfer Agent and/or the Company The same is available on the website of Company, i.e. www.garnetconstructions.com and the website of BSE limited i.e. www.bseindia.com.

2. Book Closure

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Rules framed there unde the Register of Members and the Share transfer books of the Company will remain closed from Friday the 26th September, 2025 to Monday the 29th September, 2025 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting

3. E-Voting

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with the Rules frame there under and regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, the Company is providing remote e-voting / e-voting facility to its Members in respect of business to be transacted at the aforesaid AGM through National Securities Depository Ltd. (NSDL). The instructions for e-voting are mentioned in the said Notice, which is also available on NSDL website. Members are further informed that

- (i) A person whose name appear in the Registrar of Members / Beneficial Owners as or the cut-off date i.e , September 23, 2025 only shall be entitled to avail the facility o remote e-voting or e-voting during the AGM.
- (ii) The remote e-voting period shall commence on Saturday, the 27th September, 2025 (at 9:00 A.M. IST) and ends on Monday, the 29th September, 2025 (at 5:00 P.M. IST)
- The remote e-voting shall not be allowed beyond the aforesaid duration (iii) Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed
- to change its subsequently. (iv) The Members who have not cast their votes by remote e-voting can exercise the voting at the AGM through e-voting system during the AGM. The Members who have cast their vote(s) by remote e-voting, shall also be eligible to attend the AGM, but shall

not be entitled to cast their vote again at the AGM.

- (v) A person who becomes Members of the Company after dispatch of the Notice an holding shares as on cut-off date, can opt for remote e-voting and obtain User IDs and password by sending request at evoting@nsdl.co.in or to Company. If a person if already registered with NSDL foe e-voting, then the existing User ID and passwor can be used for remote e-voting.
- (vi) In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) fo Shareholders and e-voting user annual for Shareholders available at the downloa section of www.evoting.nsdl.com or call on toll free no : 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send request to Pallavi Mhatre at evoting@nsdl.co.in

For Garnet Construction Ltd

Dated: 6th September, 2025

Sd/ Kishan Kumar Kedia **Managing Director**



PRIME PROPERTY DEVELOPMENT CORPORATION LIMITED

ered Office: 501, Soni House, Plot NO. 34, Gulmohar Road No.1, JVPD Sc Vile Parle (W), Mumbai- 400049 Tel: 022 26242144, Fax: 022 26235076 Email: compliance_officer@ppdcl.com; Website: CIN: L67120MH1992PLC070121 NOTICE AND INFORMATION FOR 33rd ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that 33rd Annual General Meeting of PRIME PROPERTY DEVELOPMEN

CORPORATION LIMITED will be held on Tuesday, the 30" Day of September, 2025 at 12.30 P.M through Video Conferencing (VC) / Other Audio Video Means (OAVM), facility in compliance with General Circular 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affair ("MCA") and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by SEB (hereinafter collectively referred to as 'the Circulars'), Companies are allowed to hold AGM through VC, without the physical presence of Shareholders at the common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC to transact the Business set forth in the Notice of the AGM date: 14" August, 2025. The Members attending the AGM through VC/ OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The facility to appoint proxy to attend and cast vote for the member is not available for this AGM. Dispatch of Annual Report:

Members may note that the Annual Report of the Company for the Financial Year 2024-2025 alon with Notice convening the 33" Annual General Meeting will be sent only through email to all those Members whose Email address are Registered with the Company/Registrar and Share Transfe Agent(RTA) or with their respective Depository Participant(s) (DP), in accordance with the MC/ Circulars and SEBI Circular. The Notice and the Annual Report will also be made available or website of the Stock Exchange i.e BSE Limited and website of the Company www.ppdcl.com The Company is in accordance with Regulation 36(1)(b) of the Listing Regulations is sending eletter to the members whose email address is not registered with the Company/Depository(ies)

providing weblink of the Annual Report along with its relevant details

Members holding shares in physical form and who have not yet registered/updated their ema address are requested to register/update the same with MUFG Intime India Pvt. Ltd, by sending the following details on rnt.helpdesk@in.mpms.mufg.com 1. Shareholder Folio No.: 2. Shareholder Name: 3. Email Id: 4. Address Members holding shares in dematerialized mode and who have not yet registered/updated their email address are requested to get their email address registered /Updated with their respective DP. Members holding shares in physical form are requested to update their email addresses by submitting Form ISR-1 and other relevant forms with RTA of the Company. These forms are available on website of RTA and Company. This will enable Members to receive electronic copy of the Annual Report 2024-2025 along with Notice of AGM, instruction of e-voting and instruction for participation in the AGM through VC / OAVM.

2. Manner of Casting Vote through e-voting:
The instruction for the attending the meeting through VC/ OAVM and the manner of e-voting are provided in the Notice convening the Annual General Meeting. The login credentials for casting otes through e-voting system shall be made available to the Members through email after ering their email addresses in the manner provided above. The Notice contain: detailed instruction for members holding shares in the physical form or in dematerialized mode who have not registered their email addresses either with the company/RTA or the respective DP. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 23 September, 2025 to 30th September, 2025 (both days inclusive)

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation 2015, the Company is providing facility to its Members holding shares as on 22" September, 2025 being cut-off date, to exercise their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules thereof are

- The remote e-voting period commences on Friday, 26th September, 2025 from 09.00 a.m. and ends on Monday, 29" September, 2025 at 5.00 p.m. 2. Once the vote on a Resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to
- change it subsequently;
- Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Registrars as on the cut-off date shall be entitled to vote. If a person has ceased to be the member on the cut-off date, he/she shall not be
- entitled to vote. Such person should treat this notice for information purpose only.

 4. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section o

write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. For Prime Property Development Corporation Limited

Date: 06.09.2025 Place : Mumbai DIN: 00006463

OLYMPIC MANAGEMENT & FINANCIAL SERVICES LTD Regd. Office: 42,Gopal Bhawan, 3rd Floor, 199, Princess Street, Mumbai – 400 002. CIN: L65990MH1984PLC033825

Email: compliance@corporatementors.in Website: www.corporatementors.ir Tel No. 022-22093908

NOTICE OF AGM **ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING**

NOTICE is hereby given that the ANNUAL GENERAL MEETING (AGM) for the financial year 2024-2025 of the members of the company will be held on Tuesday, 30th September 2025 at 4.15 P.M. physically at Indo American Society, Kitab Mahal, 5 D, Sukhadwal Marg, Next to New Excelsior Theater, Fort Mumbai 400001

he Annual General Report for the financial year 2024-2025 including the notice convening the Meeting has been sent electronically to the members to their registered ddress by permitted mode, and electronically to those members who have registered neir e-mail address with the Depositories/ company.

he said Annual report is available on the company's website www.corporatementors.ii and also available for inspection at the registered office of the company on all working day uring business hours up to the date of the meeting.

The company is providing to its members facility to exercise their right to vote o esolutions proposed to be passed at the meeting by electronic means (e-voting). The nembers may also cast their votes through Ballot papers. The company is also providing the facility of ballot form for the benefit of members, who do not have access to e-voting facility. The company has engaged the services of Central Depositary Services (India) Limited as the Agency to provide e-voting facility.

The communication relating to remote e-voting inter alia containing User ID and passwore along with a copy of the Notice convening the meeting has been dispatched to the members. The notice of the meeting and format of communication for e-voting are available on the website of the company

The remote e-voting facility shall commence on 27th Sept., 2025 (9.00AM) (IST) and end on 29th Sept., 2025 (5,00PM) (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the aforesaid date and time.

Aperson, whose name appears in the Registrar of Members /Beneficial Owners as on the cut-off date. i.e. 19th Sept., 2025 only shall be entitled to avail the facility of remote e-voting voting at the meeting

Any person, who acquires shares of the company and become member of the company afte may obtain the user ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or e-voting@cdsl.co.in. However, if a person is already registered with Central Depositary ervices (India) Limited for remote e-voting then existing user ID and password can be

The members who have cast their vote(s) by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote(s) again. The facility for voting through Ballot pape shall be made available at the AGM.

RECORD DATE & BOOK CLOSURE

The register of members and the share transfer books of the company will remain close rom 23rd Sept., 2025 to 30th Sept., 2025 (both days inclusive) for annual closing and the ecord date is 19th Sept., 2025

FOR OLYMPIC MANAGEMENT & FINANCIAL SERVICES LIMITED

Place: Mumbai

S N AGARWAL WHOLE TIME DIRECTOR



Registered Office: 91, Kalpataru Synergy, Opposite Grand Hyatt, Santacruz (E). Mumbai 400 055, India | CIN: L45200MH1988PLC050144

Website: www.kalpataru.com | E-mail: investor.cs@kalpataru.com | Tel: +91 22 3064 5000 NOTICE OF THE THIRTY-SEVENTH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY

NOTICE calling the Thirty-seventh Annual General Meeting ("AGM") of the Company scheduled to be held in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") on Monday, September 29, 2025 at 03:00 P.M. (IST), and the Standalone and Consolidated audited Financial Statements for the financial year ended on March 31, 2025 together with the reports of the Auditor and of the Board of Directors and other documents required to be attached thereto, have been sent on September 6, 2025, electronically, to the Members of the Company. Further, a letter providing details of web-link, where the Annual Report and the Notice of AGM for the financial year 2024-25 is available, is being sent to those Members whose email addresses are not registered with the Company/ Registrar and Transfer Agent/Depositories Participant(s)/ Depositories. The Notice of AGM and aforesaid documents are available on the Company's website at www.kalpataru.com and on the website of Stock Exchanges, that is, BSE Limited ("BSE") at www.bseindia.com, the National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com, and also on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the Members on the date of the AGM. Members desiring to inspect the said documents can send an e-mail to Investor.cs@kalpataru.com on or before Friday, September 19, 2025.

Remote e-voting and e-voting at the AGM

The Company is providing to its Members, facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting") Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting"). The Company has engaged the services of NSDL as the agency to provide e-voting facility.

nformation and instructions comprising manner of voting, including voting remotely by Members holding shares in dematerialised mode and for Members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. The remote e-voting facility will be available during the following period:

ncement of e-voting:09:00 a.m. (IST) on Thursday, September 25, 2025 : 05:00 p.m. (IST) on Sunday, September 28, 2025 End of e-voting

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the aforesaid period.

Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting, will be eligible to exercise their right to vote during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM however they shall not be eligible to vote at the AGM.

Only a person, whose name appears in the Register of Members/Register of Beneficial Owners as on cut-off date that is, Monday, September 22, 2025, maintained by the Depositories shall be entitled to avail the facility of remote e voting or voting at the AGM. In case of any query pertaining to e-voting, members may refer the Frequently Asked

Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 or send a request at evoting@nsdl.com

Date: September 07, 2025

Place: Mumbai Company

By order of the Board of Directors **Abhishek Thareia** Company Secretary & Compliance Officer



Zonal Stressed Asset Recovery Branch: Meher Chamber, Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate, Mumbai-400001. Phone: 022-43683807, 43683808. Fax: 022-43683802 Email: armbo Sale Notice For Sale Of Immovable Propertie

"APPENDIX- IV-A [See proviso to Rule 8 (6) and 9(1)] -Auction Sale Notice for Sale of Immovable/Movable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Ru

3 (6) and 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s), Mortgagor (s) and Guarantor (s) that the below described immovable/movable properties Mortgaged/charged/Hypothecated to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" and "Without recourse basis" for recovery of dues of secured creditor's below mentioned account/s. The details of

PL Son

Borrower/s/Director/s/Mortgagor/s/Guarantor/s/Secured Asset/s/Dues/Reserve Price/e-Auction date & Time, EMD and Bid Increase Amount are mentioned below-							
Sr. Lot No.	Name & Address of Borrower/s/ Director/s/ Guarantor/s	Description of the immovable /movable property with known encumbrances, if any	Total Dues	Date of e-Auction Time of E-auction	(1) Reserve Price & (2) EMD Amount of the Property (3) Bid Increase Amount	Status of Possession (Constructive /Physical)	Property Inspection date & Time.
(Bc 20, Bel Na Gu a) M 305 Kal b) M N S/o	20, 2nd Floor, Plot No. 97, Sector 19 A, Behind Commodity Exchange, Turbhe, Vashi Navi Mumbai 400075 Guarantors:- a) Mr Mahasin Mia 305/B-2, Kailash Parbhat CHSL, CST Road,	Ft.built up area., A-Wing of building Shakuntala Paradise, Survey no 39/18 (Old survey no 108/18) Village -Nilje Taluka –Kalyan Dist-Thane in the name of Mahasin Golam Mia Encumbrance known to bank: Nil	9,55,83,366.56 as on 31.08.2025 plus Legal Charges, Other Charges Plus subsequent interest/cost thereon,	2) 1400 Hrs to 1800 Hrs	1) Rs. 15.00 Lakhs 2)Rs.1.50 Lakhs 3) Rs. 0.50 Lakh	Physical	18.09.2025 And 11.00 AM to 01.00 PM
		Ft.Built up area, B-Wing of building Shakuntala Paradise, Survey no 39/18 (Old survey no 108/18) Village -Nilie Taluka		1) 29.09.2025 2) 1400 Hrs to 1800 Hrs	1) Rs. 14.60 Lakhs 2)Rs.1.46 Lakhs 3) Rs. 0.50 Lakh	Physical	18.09.2025 And 11.00 AM to 01.00 PM
		iii) Flat A-202, 2nd Floor, admeasuring 890 sq. Ft. Built up area, A-Wing of building Shakuntala Paradise, Survey no 39/18 (Old survey no 108/18) Village -Nilje , Taluka -Kalyan Dist-Thane. in the name of Mahasin Golam Mia		1) 29.09.2025 2) 1400 Hrs to 1800 Hrs	1) Rs. 22.70 Lakhs 2)Rs. 2.27 Lakhs 3) Rs. 0.50 Lakh	Physical	18.09.2025 And 11.00 AM to 01.00 PM

For detailed terms and conditions of sale, please refer/visit to the website link https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and online auction portal https://baanknet.comAlso prospective bidders may contact the Authorised officer on Tel No.022-43683803-13 Mobile No. 9425031428 / 9920204429

Date: 06.09.2025 Place: Mumbai

AU SMALL FINANCE BANK LIMITED (A Scheduled Commercial Ban (CIN:L36911RJ1996PLC011381) Regd. Office: 19-A, Dhuleshwar Garden, Ajmer Road, Jaipur - 302001

APPENDIX IV [SEE RULE 8(I)] POSSESSION NOTICE (For Immovable Property) Vhereas, The undersigned being the Authorized Officer of the AU Small Finance Bank Limite (A Scheduled Commercial Bank) under the "Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act, 2002 (54 of 2002)] and in exercise of Powers onferred under Section 13 (12) read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice dated 19-Jun-25 calling upon the Borrower M/S Vk Patil Dairy Farming (Borrower), Sudam Sahebrao Kadam (Co-Borrower), Vikram Sudam Kadan rrower), (Loan Account No. L9001060131612152) to repay the amount mentioned in ne notices being is Rs. 9,87,566/- (Rs. Nine Lakh Eighty-Seven Thousand Five Hundred

Sixty-Six Only) a within 60 days from the date of receipt of the said notice

The borrower/co-borrower/mortgagor/guarantor having failed to repay the amount, notice ereby given to the borrower/mortgagor and the public in general that the undersigned has aken possession of the property described herein below in exercise of powers conferred of nim/her under Sub-section (4) of section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this the 03rd day of September of the year 2025.

The borrower/co-borrower/mortgagor/guarantor in particular and the public in general is here utioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the AU Small Finance Bank Limited (A Scheduled Commercial Bank) for an amount of Rs. 9,87,566/- (Rs. Nine Lakh Eighty-Seven Thousand Five Hundred Sixty Six Only) as on 12-Jun-25 and interest and expenses thereon until full payment

The borrower's attention is Invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act re with rule 8 (6), in respect of time available, i.e. 30 days from this intimation, to redeem the

Description of immovable properties All That Part And Parcel Of Residential/Commercial Property Land / Building / Structure And Fixtures Property Situated At- Gat No 910 Assessment List Extract No 2076, Plot Of Sudam, Grampanchayat Kudal, Dist-Jaoli Satara, Maharashtra

Admeasuring 0.04 Hectare Owned by Sudam Sahebrao Kadam

Date : 03/Sep/2025 Place : Satara, Maharashtra

BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION

Authorised Officer AU Small Finance Bank Limited

HYDRAULIC ENGINEERS DEPARTEMNT NO. AEOC/2653/TM Date: 03.09.2025

E Tender Notice

The Commissioner of Brihanmumbai Municipal Corporation invites online tenders for the following work from the eligible bidders. The Bid start date and time is specified in the detailed tender notice on BMC's website under Tender section and Mahatender portal.

Tender No - 2025_MCGM_1214768_1

Name of the Work: Various Repair and restoration works at Vehar Lake Intake well under AEOC(TM)

The intending tenderers shall visit the BMC website at https://portal.mcgm.gov.in and Mahatender portal website at https://mahatenders.gov.in for further details of the tender.

> **Executive Engineer** (Head Works) Water Works

PRO/1482/ADV/2025-26

Inventure

INVENTURE GROWTH AND SECURITIES LIMITED stered Office: Virai Tower, 2nd Floor, Western Express Highway

Mumbai: 400069; CIN: L65990MH1995PLC089838 investorgrievancies@inventuregrowth.com, Website: www.invent Tel. No. 91-22-7114 8500, Fax No. 91-22-7114 8511

NOTICE OF THE 30™ ANNUAL GENERAL MEETING ("AGM"), REMOTE E-VOTING FACILITY AND CUT OFF DATE Notice is hereby given that the 30th Annual General Meeting of the shareholde

of Inventure Growth & Securities Limited (the "Company") will be held on Monday. 29th September. 2025 at 11:30 A.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set forth in the Notice for the 30th AGM.

The Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its circular dated April 08 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 08 2021, December 14, 2021 May 05, 2022, December 28, 2022, September 25, 2023 and the latest being September 19, 2024 and such other related circulars issued from time to time (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 05 2023, October 07, 2023, October 03, 2024 and the latest circular November 11, 2024 (collectively referred to as "SEBI Circulars") permitted the holding of the Annual General Meeting ("AGM"/ "Meeting") through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), withou the physical presence of the Members (also referred to as "Shareholders" at a common venue. In compliance with the provisions of the Companie Act, 2013 ("Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), MCA Circulars and SEBI irculars (as amended from time to time

In compliance with the aforesaid Circulars and SEBI Circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022, January 05, 2023, October 07, 2023 and the latest circular October 03, 2024 the Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report for the FY 2024-25 by email on 05th September, 2025, to all shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participants as on 03° September, 2025. Shareholders may note that the Notice of the AGM along with the Annual Report, instructions for remote e-voting and participation in the AGM through VC / OAVM are also made available on the website of the Company at www.inventuregrowth.com and websites of the stock exchanges i.e., www.bseindia.com and www.nseindia.com.

Pursuant to Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time, and the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide remote e-voting facility to all its members to cast their vote electronically on all resolutions as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system platform (remote e-Voting) provided by MUFG Intime India Private Limited (Formally Known as Link Intime India Private Limited). All the member are informed that:

- 1. The cut-off date for determining the eligibility of Members to vote is 23'
- September, 2025; Persons whose names are recorded in the register of members beneficial owners as on the cut-off date shall be entitled to vote using the remote e-voting facility or at the AGM;
- Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date, 23rd September, 2025, may obtain the login ID and password by sending a request a enotices@in.mpms.mufg.com However, if such shareholder is already registered with LIIPL for remote e-Voting, then the existing User ID and Password can be used for casting the vote.
- The remote e-voting shall remain open for a period of 4 days commencing from 25st September, 2025, 09.00 A.M to 28th September 2025, 5.00 P.M (both days inclusive);
- 5. E-voting shall not be allowed beyond 05:00 P.M. on 28th September 2025. The remote e-voting module will be disabled by MUFG Intime India Private Limited(Formally Known as Link Intime India Private Limited) after 05:00 P.M. IST on 28th September, 2025 and once the vote on the resolution is cast by a member, he/she shall not be allowed to change it subsequently:
- through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM. The members who have cast their vote by remote e-voting prior to the

AGM may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to

Only those Members/ shareholders, who will be present in the AGM

8. The Company has appointed Mr. Dharmesh Zaveri, Practicing Company Secretaries, Mumbai as the Scrutinizer to scrutinize the e-voting process and voting at the AGM in a fair and transparent manner;

Members will be able to attend the AGM through VC/OAVM or view the live webcast of the same provided by LIIPL at https://instameet.linkintime.co.in n case Members have any queries regarding remote e-Voting / e-Voting during the AGM, they may address the same to enotices@in.mpms.mufg.com or Call +91 (022)49186000.

For Inventure Growth & Securities Limited Sd/-

Place : Mumba Date: 06th September, 2025

Sd/-

Authorised Officer

Kanji Bachubhai Rita Chairman & Managing Director

RAP CORP LIMITED

CIN :- L65990MH1994PLC084098 Regd. Office: B1, Lilaram Bhavan, Dandpada, KharDanda, Khar West, Khar Colony

Mumbai, Maharashtra - 400052 Website: www.rapcorpltd.co.in Email : info@ra

NOTICE OF THE 31st ANNUAL GENERAL MEETING OF RAP CORP LIMITED (Formerly known as Rap Media Limited)

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 31st Annual General Meeting (AGM) of the Membe of the Company will be held on Tuesday, 30th September 2025 at 11:00 A.M. through Vide Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with applicable ovisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015, to transact business as detailed in the Notice date

he Company has electronically sent the Notice of the AGM along with the Explanator tatement and Annual Report for the financial year 2024-25 on Saturday, September 06 2025 to all the Members who have registered their e-mail addresses with the Company Depositories / Depository Participants / Registrar and Transfer Agents. The Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2024-25 are also available on the mpany's website at https://rapcorpltd.co.in/annual_report.html and on the website of BSE Limited at www.bseindia.com

n accordance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of th ompanies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEB Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has provided electronic voting facility to its Members through Central Depository Services

he details with respect to e-voting are as follows:

	Date & time of commencement of remote e-voting Date and time of end of remote e-voting	Friday, September 26, 2025, 09.00 A.M.
I	Date and time of end of remote e-voting	Monday, September 29, 2025, 05.00 P.M.
I	Cut-off date for the AGM	Monday, September 23, 2025

Members may note that only persons whose names appear in the Register of Members o the list of beneficial owners furnished by National Securities Depository Limited (NSDL and Central Depository Services (India) Limited (CDSL) as on the aforesaid cut-off dat .e. Tuesday, September 23, 2025 shall be entitled to vote on the resolutions set out in the Notice Once the vote on a resolution is cast by a Member, he/she would not be allowed to change the ame subsequently. Remote e-voting will be disabled after 5.00 p.m. on **September 29, 2025**. The Members who have cast their vote through remote e-voting may also attend the AGN but shall not be entitled to cast their vote again. The Members attending the AGM who have not cast their votes through remote e-voting will be able to vote through e-voting during the AGM. Members who have not registered their email address or those who have acquired share after the dispatch of Notice of AGM and the Annual Report and who continue holding share as on the cut-off date i.e Tuesday, September 23, 2025 can obtain/generate the User Id and password as per the instructions provided in the Notice of the AGM. A person already registered for e-voting can use his/her existing User ID and password for casting the vote. The process for registration of email id for obtaining Notice of AGM and Annual Report an user id/password for e-voting is explain in detailed in the Notice of the AGM

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addresse to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call contact a toll free no. 1800 22 55 33. For RAP Corp Limited

Rupinder Singh Aron Place: Mumbai Managing Director DIN: 00043968 Date: September 06, 2025

QMS MEDICAL ALLIED SERVICES LIMITED

CIN: L33309MH2017PLC299748
Regd Office: A1 A2/B1 B2, Navkala Bharti Bldg Plot No16 Prabhat Colony Opp Near Santacruz Bus Depot Santacruz East Mumbai Maharashtra 400055 | Website: https://qmsmas.com/ Tel No: +91 22 6288 1111 | Email: contact@gmsmas.com

NOTICE OF 08TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Eighth (8th) Annual General Meeting ('AGM') of the Members of **QMS MEDICAL ALLIED SERVICES LIMITED** (the 'Company') will be held on Monday, September 29, 2025 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing (VC or Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice of AGM.

The AGM will be convened through VC or OAVM in accordance with the Companie Act, 2013 and Rules made thereunder read with the General Circular no. 10/202 dated December 28, 2022, General Circular nos. 02/2022 dated May 5, 2022 an 21/2021 dated December 14, 2021 read with Circular nos. 02/2021, 20/2020 17/2020, and 14/2020 dated January 13, 2021, May 5, 2020, April 13, 2020 and Apri 8, 2020, and the latest circular dated September 19, 2024 respectively issued by th Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') read with its Master Circular Novembe 11, 2024 and Circular dated October 3, 2024 ('SEBI Circulars') issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars') and other applicable circulars issued i

1. Dispatch of Annual Report and Dissemination on the Website:

The Notice of the AGM along with the Explanatory Statement under Section 102 of th Companies Act, 2013 and Annual Report 2024-25 has been sent to the shareholders members of the Company on Saturday, September 06, 2025, through electroni means whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar and Shar Transfer Agent ('RTA')/ Depository Participants ('DPs') as on September 05, 2025, i compliance with the circular nos. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated Januar 5, 2023, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 read with Circula no. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with its Maste Circular November 11, 2024 and Circular dated October 3, 2024 by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars') and MCA Circulars and the latest circular dated September 19, 2024. . The Company shall send a physical copy of the Annua Report 2024-25 to those Members who request for the same a ontact@qmsmas.com mentioning their Folio No./DP ID and Client ID.

Also, an electronic copy of the Annual Report 2024-25 of the Company, inter alia containing the Notice of the AGM is available on the websites of

- · the Company at https://qmsmas.com/;
- the Stock Exchanges viz. National Stock Exchange of India Limited a www.nseindia.com; and
- National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com. 2. E-Voting:

n accordance with the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 real with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 Secretarial Standards- 2 on General Meetings, issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company in pleased to offer the e-Voting facility before the AGM through remote e-Voting and e Voting during the AGM to its shareholders/ members in respect of the businesses to but ransacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL fo facilitating voting through electronic means. The details of e-Voting are given herein below:

- A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners of the Company, as on the cut-off date i.e. September 22, 2025, only shall be entitled to avail the facility of e-Voting, either through remove e-Voting or re-Voting during the AGM.
- Remote E-voting: The remote e-Voting facility will be available during the

Tollowing voting portou.	
Commencement of e-Voting	September 26, 2025 at 9.00 A.M.
End of e-Voting	September 28, 2025 at 5.00 P.M.
The remote a Voting module will be dis	abled by NSDL for voting thereafter Voting

ights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity shar capital of the Company as on the cut-off date i.e. September 22, 2025 Members who have cast their vote through remote e-Voting will be eligible to participate in the AGM and their presence shall be counted for the purpose of quorui lowever such members shall not be allowed to cast their vote again at the AGM.

Any nerson, who acquires shares of the Company and becomes a member of th ompany after dispatch of the notice and holds shares as of the cut-off date i.e entember 22, 2025 may follow the procedure for remote e-Voting as enumerated in the Notice of the 8th AGM or a requisition e-mail may be sent on Evoting@nsdl.co.ii for obtaining the login credentials

E-Voting at the AGM:

Demat Shareholders

The Company has opted to provide e-Voting during the AGM which is integrated with the VC/ OAVM platform and no separate login is required for the same. The e-Votin window shall be activated upon the instructions of the Chairman of the Meeting during the AGM and only those members/ shareholders attending the AGM and who have no cast their vote on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred om doing so, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM.

Mr. Maharshi Ganatra, Proprietor of M/s. Maharshi Ganatra and Associates, Practicing Company Secretaries, has been appointed as the Scrutiniser to scrutinise the remote-e-Voting process before / during the AGM in a fair and transparent manner.

3. Manner of registration of e-mail address:

Members who have not registered their e-mail addresses with the Company ar requested to follow the below process to register their e-mail addresses:

Physical Shareholders	address, in respect of demat holdings with the respective DP by following the procedure prescribed by the DP.			
Friysical Shareholders	Not applicable (All shareholders are holding shares in Demat mode)			
4. Contact Details:				
E-Voting	In case shareholders/ members have any queries			

frequently asked questions and e-Voting manual

available at https://www.evoting.nsdl.com/ or contact Ms. Prajakta Pawle, at telephone no. 022 4886 7000 and 022 - 2499 7000. or write an e-mail to Evoting@nsdl.co.in In case shareholders/ members have any queries regarding login, they may send an email to

Evoting@nsdl.co.in or contact@gmsmas.com contact on: • Tel: 022 - 4886 7000 and 022 - 2499

related to e-Voting facility/ login, they may refer the

The shareholders are requested to register their e-ma

Book Closure and Dividend

AGM through VC/OAVM

Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed nereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company wi remain closed from Tuesday, September 23, 2025 to Monday, September 29, 2025 (both days inclusive) for the purpose of 8th AGM and payment of dividend for the financial year 2024-25. The dividend, if declared by the Members, will be paid on o after Wednesday, October 1, 2025

For QMS MEDICAL ALLIED SERVICES LIMITED

Place: Mumbai Dated : 8th September, 2025

Toral Jailesh Bhadra Company Secretary & Compliance Officer